

अध्यापन विषयक कार्याचे आयोजन करतांना, उद्दिष्टे, अभ्यासक्रम पद्धती इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो. परंतु या सर्व घटकांच्या अंगलबजावणीचे कार्य अध्यापकाचे करतो. अभ्यासक्रम म्हणजे केवळ निर्जिव संग्राम. त्यात प्राण ओतण्याचे कार्य शिक्षकाचे, शिक्षकाचा दर्जा, त्याची निष्ठा, कार्यसमाधान, प्रभाव, त्याची प्रामाणिक तळमळ, त्यासाठी योजकता, कार्यकुशलता व उपायोजन क्षमता एकुण त्याचे व्यक्तिमत्व हाच शिक्षण प्रक्रियेचा कणा हो.. अध्यापकाची जागा कोणतेही तंत्र घेवू शकत नही. सुधारणा करणे व नवनवीन प्रयोग यशस्वी करणे हेच अध्यापकाचे काम आहे.

यासाठी अध्यापकाने आपल्या कार्यसमाधानासाठी तसेच स्व-परिणामकारकतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवनवीन पद्धती, तंत्र, साधनांचा वापर करून स्वतः ला सिद्ध करण्यासाठी संकटोवार मात करणे यातूनच यशस्वी अध्यापक होण्यासाठी यश लाभते.

#### संदर्भ सूची :

1. Indian Psychological Review (Vol 62) No. 2 (June 2005) Page 69
2. कदम चा. प., .शैक्षणिक संख्याशास्त्र. (४ सप्टेंबर १९८९) नुतन प्रकाशन, पुणे
3. जगताप ह. ना. .शिक्षणातील नवप्रवाह व नवप्रवर्तन. (१५ डिसेंबर १९९२) नुतन प्रकाशन, पुणे
4. पणिडत बिहारी बन्सी, शिक्षणातील संशोधन. (ऑक्टोबर २००५) नित्य नुतन प्रकाशन, पुणे



## ‘श्रीकृष्णचरित्रिकथा’या काव्यग्रंथाचा क्रिस्तपुराण वर असलेलेला प्रभाव

डॉ. सुनिता उम्रसकर  
मराठी विभाग, गोवा विद्यापीठ  
ताळगांव पठार, तिसवाडी, गोवा

अगदी प्राचीन काळापासून माणूस स्वतःची संस्कृती जोपासत आलेला आहे. धार्मिक संस्कृती हा त्या जोपासलेल्या कृतीचा एक भाग आहे. त्यामध्ये धार्मिक वाङ्मयाचे वाचन करण्याची परंपरा आढळून येते. गोव्यातही प्राचीन काळापासून ही संस्कृती जोपासलेली जाणवतेपोर्तुगीजाच्या आगमनाचा गोव्याच्या सांस्कृतिक जीवनावर परिणाम झाला. साडेचारशे वर्षांच्याकाळात गोव्यात विधायक व विधातक अशी दोन्ही प्रकारची परिवर्तने घडून आली. इंकिकळिशनच्याकाळात पोर्तुगीज राज्यधिकाऱ्यांनी लोकांमध्ये प्रचालित असलेले हिंटूनिर्मित धार्मिक वाङ्मय नष्ट केले.

ते नष्ट करण्याच्या उद्देशाने आपण हिंदूचे ग्रंथ गोळा करतो असा उल्लेख फै. जुजांव द आल्बुदेर्कि नामक बिशपाने १५४८ साली राजास लिहिलेल्या एका पत्रात सापडतो.<sup>१</sup> त्यावेळी राजकीय तथा पांथिक अधिकाऱ्यांनी पद्धतशीर स्थितीने स्थानिक भाषेतील ग्रंथाचा नाश केलाकाही संशोधकांनी अभ्यासाशी असलेल्या चिकाटीमुळे तसेच इतिहासविषय ध्यासामुळे या वाङ्मयाचे काही संदर्भ शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यामध्ये डॉ. पांडुरंग सखाराम शेणवी पिसुलेंकर या संशोधकाने खिस्ती मिशनच्याचे गोव्यात आगमन होण्यापूर्वी गोव्यामध्ये उपलब्ध असलेली आणि इंकिकळिशनच्या काळात गडप झालेली ग्रंथसंपदेची सूची उपलब्ध करून दिली आहे.<sup>२</sup> आदिपुराण किंवा आधि पुराण, अहिल्यापुराण किंवा vvv

पुराण, कलि पुराण, कल्प पुराण, कृष्ण पुराण, द्वोण पुराण, गीता पुराण, हरिचंद्र पुराण, प्रल्हाद पुराण, राम पुराण, सीता पुराण, वाशिष्ठ योग, जिवाचा मोख अशा काही गोव्यातील पोर्टुगीजपूर्वकालीन वाइमयाचा संदर्भ सापडतो.

या संशोधकांमध्ये असलेले गोव्यातील एक इतिहासक व अभ्यासक लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू भेंद्रे हे होते. इ.स. सोळाब्या शतकात गोव्यातील लोकांकडून बळजबरीने घेतलेले काही धर्मग्रंथ पोर्टुगाल मध्ये आढळू शकतील अशी आशा भेंद्रे याना वाटत होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा शोध घेतला असता त्यांच्या हाती काही लागले नाही. ते म्हणतात ‘दैवयोगाने पुर्तुगाल देशांत पोचले तेव्हा शक्य त्या मार्गानी गोव्यातील जुन्या पुराणग्रंथाचा शोध चालविला. पण अत्यंत खेदाची गोष्ट ही, की कोठेही एक पान देखील शिल्लक असल्याने माझ्या ऐकिवात आले नाही. काही ग्रंथ प्रचारकांनी स्वतःच्या उपयोगासाठी रोमी लिपीत उतरून घेतले होते, त्यांपैकी केवळ एकदोन ग्रंथांचा ठावठिकाणा लागला. ३ यामध्ये त्यांना देवनागरी लिपीत काही सुटी प्रकरणे ज्यांत लिहिली आहेत असे एक हस्तलिखित पुस्तक लिस्बनच्या बिब्लियोतेक नासियॉनाल मध्ये सापडले. ‘गीतगोविंद’ व संस्कृतोत्पन्न भाषांत लिहिलेली शृंगारसात्मक काव्य व एक धृत्वाख्यान त्यात आहे. ४

१५४६ पासून पोर्टुगीज राज्यकर्ते व पंथाधिकारी यांनी गोव्यातील हिंदूधर्मग्रंथ नष्ट केले. पोर्टुगीज काळात जे ग्रंथ रचले गेले त्या ग्रंथांमध्ये काही पोर्टुगीजपूर्व काळातील हिंदू ग्रंथांची माहिती उपलब्ध होते. भेंद्रे यांच्या पुर्तुगाली राजवटीपूर्वीचे गोव्यातील धार्मिक वाइमय’ या पुस्तकामध्ये एतिएन—द—ला कृवाने लिहिलेल्या एका पुराणाचा संटर्भ उपलब्ध होतो. त्यामध्ये त्यांना अशाच काही पुस्तकांची शीर्षके मिळाली. अंशात: का होईना, गोव्यातील लोकांना प्रिय बनलेल्या प्राचीन पुराणग्रंथांची नावे आणि त्या ग्रंथातले काही उतारे उण्याअंद्रिक प्रमाणात त्यांत उट्डृत केलेले आढळून आला. उदा. ‘कशणापुराण’, ‘रामायण’, ‘कल्पतरू’, ‘हरिकथा’, ‘अश्वमेध’, ‘अहित्यास्वयंवर’, ‘भागवत’, ‘ऐळकथा’, ‘प्रल्हादनरित्रि’, ‘आदिपर्व’, ‘द्वोणपर्व’,

‘हरिश्चन्द्रग्रंथ’, ‘रुक्मिणीस्वयंवर’, ‘अनुभवानंदग्रंथ’, ‘वसिष्ठयोग’, ‘सिताशुद्धी’, ‘चेंडुफळी गीत’, ‘जालंदरग्रंथ’, ‘जीवाचा मोख’, ‘आरतिग्रंथ’, ‘भविष्योत्तरपुराण’, ‘अभिमन्युगीता’, ‘पितशसंवाद’, ‘भारत’, ‘भल्लूक’ इत्यादी. ५ यांच्या लेखकांविषयी लिहिताना भेंद्रे म्हणतात, ‘उपरिनिर्दिष्ट ग्रंथांचे वा पुस्तकांचे लेखक अनेक असले पाहिजेत असे काव्यरचनेच्या शैलीवरून व विषयांच्या विविधतेवरून उघड होते वाने त्यांचे नामोल्लेख करण्याचे टाळले असल्यामुळे त्यांची नावे आज आपणास दुर्लभ झाली आहेत ही खेदाची गोष्ट होय. अन्य दाखल्यांवरून एकदोन लेखकांची माहिती आपणास मिळते; तशी सगळ्यांची मिळाली असती, तर ती फार उद्बोधक ठरली असती. ग्रंथनिर्मितीच्या कालनिर्णयाच्या बाबतीतही खेदजनक परिस्थिती आहे. भाषाभ्यास, ग्रंथाभ्यास व ग्रंथलेखन या कामासाठी कृवाने खर्च केलेला काल अजमासाने विचारात घेतल्यास एवढे सिद्ध होते की सोळाब्या शतकात ते ग्रंथ जनतेत रूढ झाले होते.” ६

पोर्टुगालमधील ब्राग येथील सार्वजनिक ग्रंथालयातील जेजुइतांच्या धार्मिक संस्थेचे स्वामित्व असलेले ग्रंथांचे एक बाड रायतूरच्या राशोल गोवा येथे मिळाले होते. पिसुर्लेंकर यांनी शोध लावलेल्या त्या ग्रंथांची शीर्षके व त्यांचे कर्ते यांविषयीची नोंद डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी सताराव्या शतकातील गोमंतकी बोली’ या ग्रंथात केली आहे. ती पुढील प्रमाणे सांगता येईल.

१. प्रल्हाद चरित्र—विष्णुदास नामा, २. हरिश्चंद्र पुराणकथा—विष्णुदास नामा, ३. सुखादे व चरित्रकथा—विष्णुदास नामा. ४. धर्माचा अश्वमेध—विष्णुदास नामा, ५. कर्ण पर्व—विष्णुदास नामा, ६. श्रीकृष्णचरित्रकथा—कृष्णदास शामा, ७. वसिष्ठ योगु—ज्ञानदेव ८. गरुडाचीकथा—सिवदास ९. बाळकिंडा—सिंपानामा १०. भगवद्गीतेची टीका—निवृती देव, ११. हरणीचीकथा—अनामिक कवी, १२. राजनीतीच्या ओव्या—अनामिक कवी, १३. रामाचा अश्वमेध—अनामिक कवी, १४. गुरुसिख्य—अनामिक कवी, १५. मदालसा—अनामिक कवी, १६. रुक्मिणी स्वयंवर—अनामिक कवी, १७. कशण अर्जुनाचा,

संवाद—अनामिक कवी, १८. सिता हरण—अनामिक कवी, १९. भूग राजाची कथा—अनामिक कवी.

‘डॉ. पिसुर्लेंकरांनी ब्रागच्या ग्रंथालयात रेमन लिपीतील मराठी काव्याची जी बाडे सापडली त्यात एकोणतीस काव्य होती’.<sup>७</sup> असे नमुद केले आहे. त्यामध्ये निवृत्ती यांचा ‘भागवदगीतेनी टीका’ तसेच ज्ञानदेव, विष्णुदास नामा वगैरे कवीची काव्ये त्या बाढात होती असे म्हटले आहे. वसिष्ठ योग, द्वेषपर्व, कृष्णार्जुनाचा संवाद, रागमल्हारू ही काव्ये आहेत असे म्हटले आहे. ब्रागच्या ग्रंथालयात सापडलेल्या आणखी काही हस्तलिखितांचा उल्लेख आलेला आहे. त्यात ‘प्रल्हादचरित्र’, ‘विराहपर्व कथा’, ‘शुकदेव चरित्र कथा’, ‘धर्माचा अश्वमेध’, ‘कर्णपर्व’ अशी काव्ये विष्णुदास नामा या कवीची आहेत असे म्हटले आहे. यामध्ये ‘अनादिपुराण’ या ग्रंथाचाही उल्लेख आलेला आहे.

यापैकी ‘श्रीकृष्णचरित्रकथा’ इ.स. १५२६ हा ग्रंथ ज्ञात आहे. पोर्टुगीज पूर्वकालीन साहित्यातील तो आद्य ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ कृष्णदास शामा यांनी लिहिलेला आहे. त्याचे मुळ नाव सामराज असे आहे. १९ अवस्वरांमध्ये असलेल्या या ग्रंथामध्ये एकूण ३१२३ ओव्या आहेत. संस्कृतातील ‘भागवतांच्या दशम स्कंधावर आधारित असलेल्या या ग्रंथात कश्चिजन्मापासून कंसवधापर्यंतच्या बाललीला वर्णिलेल्या आहेत ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर, हे नवख्रिस्ती धर्मातर करण्यापूर्वी जी कथापुराणे वाचून आपला वेळ कमवीत असत ती कथापुराणे एकतर नष्ट करण्यात अलेली होती. नव्या धर्माचे ग्रंथ लैटिन किंवा पोर्टुगीज भाषेत असल्यामुळे वया दोन्ही भाषांचे ज्ञान नवख्रिस्त्यांना नसल्यामुळे नवख्रिस्त्यांच्या मागणीनुसार ग्राथिक मराठी भाषेत पुराणे लिहिणे अपरिहार्य ठरले. सतराव्या शतकातील ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी गोव्यातील भाषेचे अध्ययन करून कोश, व्याकरणे, धर्मग्रंथ लिहिले.

थॉमस स्टीफन्स हा इंग्रेज जेजुइत १५७९ न गोव्यात आल्यानंतर सासप्ती महालातील रायतूरच्या सेमिनरीच्या मुख्याध्यापकांचे पद त्याला प्राप्त झाले. त्यानंतर नवख्रिस्त्यांसाठी ग्रंथनिर्मिती करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. गोव्यातील स्थानिक लोकांना वळजवळीने

ख्रिस्ती पंथाची दोक्हा दिल्यानंतर व त्यांचे पूर्वांग्रेमातील पवित्र ग्रंथ नष्ट केल्यानंतर त्यांना स्वपंथात स्थिर करण्यासाठी नव्या ग्रंथाची आवश्यकता आहे हे स्टीफन्सला पटले. गोव्यातील ब्राह्मणी भाषेचे एक व्याकरण तयार करण्याचे काम त्याने आरभिले होते, पण ते त्याला पूर्ण करता आले नाही स्थानिक बोलीभाषेचा उपयोग बोलण्यासाठी व ग्राथिक भाषेचा उपयोग लिखित व्यवहारसाठी करणे ही पद्धत अद्यापही आहे. गोव्यात ही पद्धत विशेषत्वाने दिसून येते. सोळाव्या—सतराव्या शतकात जेजुइतांनी गोव्यातील भाषेत निरनिराकृता स्वरूपाचे वाङ्मय निर्माण केले. नवख्रिस्त्यांना धर्मोपदेश करण्यासाठी ख्रिस्ती वाङ्मयाची निर्मिती झाली. यामध्ये धर्मतत्वाची कवनजतपदंद्ध व प्रवचनांची पुस्तके (sermons) अधिक प्रमाणात आढळतात.

या संदर्भात ख्रिस्ती मराठी वाङ्मयाचे गाडे अभ्यासक संगमालशे यांनी स्टीफन्सच्या ग्रंथरचनेच्या संदर्भात म्हटले आहे, की मिशनन्यांच्या ग्रंथरचनेपैकी व्याकरण हे पोर्टुगीज भाषेत, धर्मप्रचारपुस्तिका कोकणी भाषेत, तर ‘महाकाव्य’<sup>८</sup> हे मराठी भाषेत रचली गेली, ह्या तीन प्रकारांतील रचनासाठी त्याने तीन प्रकारच्या भाषा का उपयोजित्या हे सांगण्याच्या प्रयास केलेला दिसतो. स्टीफन्सने कोकणी भाषेचे व्याकरण परकीय मिशनन्यांनी धार्मिक हेतूने लिहिले की ज्यामुळे धर्मप्रसारास साहाय्य होईल. तर ख्रिस्ती धर्मतत्वांची माहिती देणारे पुस्तक प्रथम पोर्टुगीजभाषेमध्ये तयार करून त्यांनी भाषांतरे देशी भाषांत केली जावी असा आदेश इ. स. १५८५ साली भरलेल्या धर्माधिकाऱ्यांच्या परिषदेने दिलेला होता म्हणून या आदेशावरून स्टीफन्सने दैत्रिन रचले असावे. या दौत्रिनाने नवख्रिस्ती लोकांचे समाधान न झाल्यामुळे ‘तुम्ही आमची पूर्वीची हिंदू धर्मातील मराठी पुराणे बंद केलीत; पण त्याएवजी प्रतिपुस्तके तयार केलीत नाहीत त्यामुळे नवख्रिस्ती लोकांना हिंदू धर्मातील जुन्याकथा आठवतात. तुम्ही मराठी भाषेची काही भक्तिरसपूर्ण प्रतिपुस्तके द्याल, तर आमचा मनोरथ पूर्ण होईल.’<sup>९</sup> असे म्हटले आहे.

“ दैत्रिनीचा वेळु सरला । तंव यकु ब्राह्मण पातला । पाढी गुरुसी बोलता जाहला । नमस्कारू करूनी ॥

१२८॥

पण हे दैत्रिनीवाचोनी अन्य। काहीं एक आगळे शास्त्रपुराण जरी आमा करविते पठण। तरी होते चांग ॥ १३४ ॥  
हें निवारावेया कारणे। फिंगियांचा देसी हाति पुराणे ।  
ती वाचोनियां तेथिल जनु। कमविती वेळु ॥ १४० ॥  
वाचोनि मरी घेती उलासु। निते सेविती कथारसु ।  
पण ते देसिचे भासेसि अभ्यासु। नाहीं आमां ॥ १४१ ॥  
जैसें तेआं तेआं दिपावतीं। देसपरीचीं पुराणे होती ।  
तैसी पुस्तके कां न मेळती। आमंचां देसी ॥ १४२ ॥  
हा मोठा अभिप्रावे जी म्हणे। तुमीं तरी वारिलीं मागिलीं पुराणे  
तरी प्रतिपुस्तके आमां कारणे। कैसी न करती तुमीं ॥ १४३ ॥  
या पासेनियां जी आतां। जेतियांचेया पुराण कथा ।  
नवेआ किस्तावांचेया चिता। आठवती देखा ॥ १४४ ॥  
जरी भराठिये भासेचीं काहीं । शास्त्रपराणे होतीं आमां  
ठाई  
तरि लोकांचा मनोरथु पई। पूर्ण होता ॥ १४५ ॥ ; १.१.  
१२८—१४५

अशी मागणी नवखिस्ती लोकांनी केली त्यातून  
मराठीतून 'किस्तपुराणा' सारख्या ओवीबधू  
भक्तिकथारसयुक्त महाग्रंथाची निर्मिती झाली.

'श्रीकृष्णचरित्रकथा' हा कृष्णदास 'शामा यांने  
१५२६ मध्ये रचिलेला ग्रंथ आहे. शामराज उर्फ कृष्णदास  
शामा हा कवी गोव्यातील सासार्षी तालुक्यातील केळोशी  
येथील रहिवासी होता. त्याने ज्या काळात या ग्रंथाची  
निर्मिती केली तो काळ हा परकीयांच्या आकमणाना  
काळ होता म्हणजे आदिलशाही अमलाचा काळ होता.  
१६ व्या शतकातील या काव्याची छाप त्यानंतरच्या  
संत साहित्यावर व खिस्ती साहित्यावर पडलेली दिसते.  
पुढे इ.स. १५४३ मध्ये हा विभाग पोर्टुगिजांच्या सत्तेखाली  
गेला व इ. स. १५६० मध्ये जेजुइत पंथाचे कार्यकर्ते  
खिस्ती धर्मांच्या प्रनारासाठी प्रथमत: सासार्षी प्रदेशात  
गेलेपोर्टुगिजांच्या गोव्यातील आगमनानंतर इंकिविशनला  
सुरुवात झाली. त्यांच्या परम्परासंबंधीच्या असहिष्णू  
वृत्तीमुळे हिंदू धर्मीयांची ग्रंथसंपत्ती बहवंशी नष्ट करण्यात  
आली. देशी भाषातील ग्रंथनिर्मितीला पूर्णपणे पायबंद  
बसला अशी इतिहासाची साक्ष आहे. या सगळ्या धामध  
युमीत काही मोजकेच ग्रंथ शिल्लक राहिले त्यामधील हा  
एक ग्रंथ होय. हा सर्व इतिहास पाहता हा ग्रंथ ऐतिहासिक,  
भाषिक व वाडमयीनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. १६ व्या

शतकातील या काव्याची छाप त्यानंतरच्या संत साहित्यावर  
पडलेली दिसते.

एखाद्या परकीय भाषा शिकणे व त्या भाषे  
मध्ये साहित्यलेखन करण्याचे कौशल्य पोर्टुगिज  
राजवटीनंतर निर्माण झालेल्या अनेक ग्रंथाद्वारे पाहता  
येते. त्यामध्ये फादर स्टीफन्सचा 'किस्तपुराण' हा जबळ  
जबळ अकरा सहस्र ओव्यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथावर  
अनेक प्राचीन ग्रंथाचा प्रभाव दिसतो. या निबंधाअंतर्गत  
फादर स्टीफन्सचा 'किस्तपुराण' व कृष्णदास शामा यांचा  
'श्रीकृष्णचरित्रकथा' या दोन्ही ग्रंथातील साम्य दर्शविणारा  
काही भाग तपासून पाहता येतो.

'श्रीकृष्णचरित्रकथा'या ३१२३ ओव्यांच्या  
काव्यग्रंथामधील काही ओव्याचे साम्य 'किस्तपुराण' शी  
असलेले आढळले. त्यातील काही नजरेत भरणारी  
साम्ये नोंदवीता येतातकृष्ण दास शामा यांच्या या ग्रंथाचा  
मिशनरी काव्य ग्रंथावर बन्याच प्रमाणात परिणाम झालेला  
दिसतो. हिंदू धर्मांच्या कथापुराणातील उतारे रोमन  
लिपीत लिहून घेऊन खिस्ती मिशनरी ते आपल्या संग्रही  
ठेवीत असत व त्याचा वापर ते आपल्या लेखनामध्ये  
करीत असत. यामध्ये फादर स्टीफन्सचे 'किस्तपुराण',  
पाद्री एतियन—द—ला—कुका यांचे 'पीटपुराण', पाद्री  
आंतोनियु—द—सालटांज यांचे 'सांतु आंतोनिची  
जिवित्वकथा' अशा खिस्ती ग्रंथावर या आख्यान काव्याचा  
प्रभाव दिसतो. फादर स्टीफन्स सारख्या मिशनन्याने  
त्याचा उपयोग कसा केला आहे हे काही उदाहरणाच्या  
आधारे पाहता येईल दोन्ही काव्यामध्ये अध्याय  
म्हणण्याएवजी 'किस्तपुराण'त 'अवस्वर' असे म्हटले  
आहे तर 'श्रीकृष्णचरित्रकथा' मध्ये 'अवस्वरु' असे  
म्हटले आहे. 'श्रीकृष्णचरित्रकथा' यांच्या ज्या प्रती  
उपलब्ध आहेत त्या मूळ लेखकाची हस्तलिखित म्हणावी  
अशी प्रत उपलब्ध नाही. त्या देवनागरीलिपीतील रोमन  
लिपीत नकलून घेतलेल्या प्रती आहेत. त्यामुळे मुळ  
ग्रंथात याला कोणता शब्द होता हे कठण्यास मार्ग नाही  
निरूपणाची शैली पाहता सुरुवातीला देवाची सुन्ती  
करूनच काव्याला सुरुवात केलेली आहे.

'श्रीकृष्णचरित्रकथा' मध्ये पहिल्या अवस्वराची  
काही पाने गहाळ झालेली असली तरी इतर अवस्वरांची

सुरुवात देवाच्या नमनानेच झालेली आहे. उदा.

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

विस्वाते रचिता, विस्व आपणची पाळिता।

विस्व संक्षारूनी मांगुता, बुरे विस्वरूप ॥२॥२

**‘किस्तपुराण’—**

ओं नमो विश्वभरिता, देवा बापा सर्व समर्था।

परमेश्वरा सत्यबंता, स्वर्ग पश्चिमा रचणारा ॥१॥१

अशाप्रकारे देवाचे स्मरण करून ग्रंथाची सुरुवात झालेली दिसते.

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

जो ब्रीलोर्कीचा नाथु, सर्वा भुती वर्तु

जो वेक्त न्हवे अवेक्तु, अपरांपरू ॥७०॥

**‘किस्तपुराण’—**

तू अदृष्ट तू अव्यक्तु, समदयाळू सर्वप्राप्नु।

सर्वज्ञानु सर्वनिनिवंतु, एकूचि देवा तूं ॥४॥१ तसेच

**‘कृष्णचरित्रिकथा’—**

तुं ब्रह्मा होनी रचिसी, विष्णु होनी प्रतीपळीसी।

रुद्राचेनी रूपे संक्षारीसी, तिन्ही लोक ॥१०५॥३

**‘किस्तपुराण’—**

तूं साक्षात् परमेश्वरू, अनादमिषु अपरांपरू।

आदि अनादि अविनाशु अमरू, तुं जे स्तवन विलोकिं ॥५॥१

अशाप्रकारे तिन्हीलोकीचा उल्लेख दोन्ही ग्रंथा  
मध्ये स्तवनाद्वारे केलेला आठव्हातो दोन्हीही आख्यान  
काव्ये असल्या कारणाने ही कथा श्रोत्यांना ऐकण्याची  
विनंती ते करतात.

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

ऐसी कथा समस्ती। सुखे नीरोपीली राया परीक्षीती।

फुडां नीरोपीती तुमांप्रती। सांगैन आइका ॥१५३॥२

**‘किस्तपुराण’—**

ऐसी स्वामियाची कथा। पांद्रीन निरोपली समस्तां।

फुडां नीरोपील ते आतां। सांगैन तुमा ॥१३९॥१

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

महणोनी सुत झाला सांगत। तो कृष्णदास सामा सुत।

दशम स्कंदीचा सांगैन वृत्तांत। मराठीज्ञ ॥१६२॥७

**‘किस्तपुराण’—**

परमशास्त्र जर्गी प्रगटावेया। बहुतां जनां फलसिद्धी होवावेया

भाषा वांधोनि मराठीया। कथा निरोपिली ॥१२१॥१

‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—

सारासार उत्थरूनि। जैसि रत्ने घेति वेचूनि।

तैसे कश्पाचरित्र काढुनि। केला ग्रंथ ॥२६४॥

**‘किस्तपुराण’—**

इतुकेयांचे संसार वेचुनु। काढिली टिका गांडुनु।

भाषा मराठी मिसळुनु। केला ग्रंथ ॥११८॥५९

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

नक्षत्रांमाजी जैसा। चंद्र पुणी आकाशा।

कि पक्षिजातीमाजी सरीसा। राजहंस ॥

सरीतंमाजी सागरू। पर्वतांमाजी मेरू।

जैसा गोपाळामाजि नंदकुमरू। शोभता होये ॥८—३०,३१

यातील कल्यानांची छाया स्टीफन्सच्या किस्तपुराणमध्ये  
अशी आढळते,

**‘किस्तपुराण’—**

पखिआंमधे मयोरू ॥ बुखिआंमधे कल्पतरू॥

भासांमधे मानु थोरू। मराठियेसि ॥

तारांमधे बारा रासी। सप्त वारांमाजि रवी ससी।

या दीपिनेओं भासांमधे तैसी। बोली मराठिया ॥

१—१२४, १२५

अशाप्रकारे मराठी भाषेनी महती ते वर्णितात,

त्यामध्येही बरेच साम्य आढळते.

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

देखिले ऐकिले कर्णी। प्राणीया पावे स्वप्नी।

तैसे मायेचेनी गुणी। संसारू भोगी ॥१०२॥२

**‘किस्तपुराण’—**

जे जागृतीं चिंतीले, बोलिले। केले देखिले आइकिले।

ते निद्रेयांतु आठवले। परेंपरी ॥६७॥१२ पैले पुराण

असे सांगून जे पाहिले, चिंतीले, बोलले, आठवले ते या  
ग्रंथात सांगितले आहेतसेच काही प्रतिमा प्रतिकांच्या आध  
ारे वर्णिलेल्या ओव्या पाहता येतील.

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

जैसे तमी सुर्यपकाशु। की इंदनि हुताशु ।

तैसा पातकां नासु। सगे करूनी ॥५९॥१

**‘किस्तपुराण’—**

जैसा आकाशी रविभानु। कि इंधनीं हुताशुन ।

तैसे संसारी दिपक होउनु। वर्तलेति तुमी ॥९८॥१

**‘श्रीकृष्णचरित्रिकथा’—**

पुढा लेणे जगजिवने। गोपीका आळंगील्या धावोने ।

मुखिं दिधले चुंबने । धरोनी केशी ॥ १५४॥ १३

असे शृंगार वर्णन आले आहे. तर  
'क्रिस्तपुराण' —

येतुके अब्राहावों बोल्युनु । इसा हृदयी आवळ्युनु ।

मोहे धरिला चुंबनु । हृदयासरी ॥ ६२॥ ९

येथे आब्राहावों व येसु मधील भक्तिभावं व्यक्त झालेला  
आहे.

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

ते देखोनी कृष्णनाथे । पाचारावेया त्याते ।

झाले सीक्कान्ये ताने धावते । गजावरी ॥ १४॥ १६

'क्रिस्तपुराण' —

जैसा सिंहाचा ताना । जाए गजाथे धांड्यु ।

तैसा चाले इसाइनंदनु । गोलियावरी ॥ ८५॥ २२४

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

जीव्हेचीया लाळे । विषभूमी गळे ।

देखीले रक्तवर्ण डोळे । गुंजियासारखे ॥ ११०॥ ७

'क्रिस्तपुराण' —

केळे रक्तवर्ण डोळे । गुंजियासारखे काळे ।

ते पहावया ते वेळे । आदावों कांता निघाली ॥ १०८॥ ४

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

जैसे मणीचेनी कुचे हालें । किं राहुने चंद्रबिंब ग्रासीले ।

तैसे मुख कोमाले । कंसरायाचे ॥ ८९॥ १२

'क्रिस्तपुराण' —

मसिचेनि कुंचे हाला । कि ग्रहणे चंद्र मावळला ।

तैसा राजा कोमाला । मुखकमळी ॥ १६॥ १० दुसरे

पुराण कोधाविष्ट व्यक्तिंनी नाट्यपूर्ण वर्णनामध्येही काही  
साम्ये पहायला मिळतात.

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

ते आइकोनी वचन । येऱे खवळला आपण ।

जैसा घश्तीं शिंपील्या जाण । वैस्वानरू ॥ ६८॥ ४

'क्रिस्तपुराण' —

सृते शिंपीला विश्वानरू । तैसा कोणे प्रज्ञालला थोरू ।

म्हणे करिन याचा संहारू । ऐसे निंती मानसी ॥ ३३॥ १२॥ १

या दोन्हीही ग्रंथातील शेवटचा भाग पाहता त्यामध्ये  
बरेच साम्य आढळते.

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

तैसे तुळिं माते । साधुजने कश्पावते ।

ऐकोनिया दिनाते । क्षमा करावि ॥ २७२॥ १९

'क्रिस्तपुराण' —

या दो पुराणाभितरि । काही चुकि देखला जरि ।

तरि क्षमा करेति माजेवरि । न किजे कोपु ॥ १२१॥ ५९

'श्रीकृष्णचरित्रकथा' —

भगवं भक्तिचा रस घेऊ जाणति । ते हे कृष्णचरित्र ऐकति

ऐसि कृष्णदास शामा करि विनंती । श्रोतेयाते ॥ २७३॥ १९

'क्रिस्तपुराण' —

ऐसी कथेची वित्पति । आइका जे सांगितले अत्यमती

ते क्रिस्तदासु करि विनंती । क्षमा किजे अज्ञानाथे ॥

१२३॥ ५९

अशी नम्र विनंती ते श्रोत्याना करताना दिसतात  
विशिष्ट शब्दातील साम्यस्थळे

**श्रीकृष्णचरित्रकथा**

**क्रिस्तपुराण**

भवसागरीचा ॥ ६९॥ १२

भवसागरू ॥ ९॥ १२ वैले पुराण

सुतु ॥ १३६॥ १२

सुतु ॥ ७॥ १२

अंतराळ ॥ ८॥ १४

अंतराळ ॥ ३९॥ १३

भूवस्तव्यीची ॥ १४॥ १४

भूवस्तव्यीचे ॥ ८०॥ १३

बुजीबाढू ॥ १०५॥ ११

उजबाढू ॥ १०५॥ ११

वैकुंठ ॥ ९१॥ १०

वैकुंठ ॥ ६२॥ १२

अश्रुपात ॥ ७७॥ १३

अश्रुपात ॥ ५०॥ ४६

नयेन ॥ १४८॥ १३

नयन ॥ ४९॥ २४५

येम ॥ ६९॥ १२

यमलोकी ॥ १४॥ १२६

प्राणियाथे ॥ ३४॥ १४

प्राणियाथे ॥ ५७॥ १४

निबोलणे ॥ ५८॥ ५

निबोलणी ॥ ६४॥ ५९

सकळ ॥ २६०॥ १९

सकळ ॥ १३॥ ५२

तिन्ही लोकी ॥ ५६॥ १२

त्रिलोकी ॥ ५॥ १

सागर ॥ ८४॥ १

सागर ॥ १२॥ १२

आळिंगोनी ॥ १८४॥ १

आळिंगण१४॥ ५९

या सगळ्या ओव्यामध्ये आलेले शब्द, कल्पना,  
नाद आणि एकंदर धाटणीत विलक्षण साम्य जाणवते.

ज्या अनेक तत्कालीन हिंदू धार्मिक ग्रंथांचा प्रभाव द्विस्त्री  
मिशन-न्यांच्या साहित्यावर जाणवतो त्यामध्ये असे म्हणता

येर्इल की 'श्रीकृष्णचरित्रकथा' या काव्याचा प्रभावही  
तत्कालीन जेज्जुइत प्रथकारांवर पडलेला दिसतो' क्रिस्तपुराण'

या ग्रंथातील वर्णनशैली, कल्पना, शब्दप्रयोग, वर्णप्रक्रिया,  
व्याकरणरूप अशा विविध प्रकारांवर साम्यस्थळाचे दर्शन

ज्ञानदेवकृत 'द्रोणपर्वा'शी केलेले आहे त्यावर 'फादर  
स्टीफन्स यांचे चरित्र व ग्रंथरचना' या पुस्तकामध्ये स.ग.

मालशे यांनी लिहिले

ज्ञानदेवकशत द्वोणपर्व आणि किस्तपुराणद्व प्रकट केले आहे. तसेच 'विष्णुदास नामा' या रचनेचाही ठसा 'किस्तपुराण' वर दिसून येतो. मिशनन्यांनी ज्यावेळी नवखिस्त्यांसाठी प्रंथरचना केली त्यावेळी ते प्रंथ रचण्यापूर्वी जुन्या मराठी प्रंथांचा कसोशीने अभ्यास केला असला पाहिजे अशी या प्रंथाचा बारकाईने अभ्यास केला असता आढळून येते. फाटर स्टीफन्सने आपल्या 'किस्तपुराण'च्या आद्य प्रस्तावनेत याचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, 'मागिलेआ कवेस्वरांची बहुतेके अवश्यडे उतरें सांडुनु सांपुन्हेआ कवेस्वरांचेआ रितुप्रमाणे आणियेके सोंपी ब्राह्मणांचे भासेची उतरें ठाई ठाई मिस्त्रिन करून कवित्व सोंपे केलें' ११ यावरून त्यांच्या काव्यावर जुन्या साहित्याचा प्रभाव आहे हे स्पष्ट दिसते.

यामध्ये त्यांची निवेदनाची तळा, निरूपणाची शैली, शब्दचातुर्य, कल्पनाविलास, अलंकार, अशा अनेक गोष्टीमध्ये साम्यता आढळून येतेप्रत्येक कवी आपापल्या काळात सिद्ध झालेली भाषा आपल्या लेखनात उपयोजीत असतो.

त्यामुळे कदाचीत हे साम्य आढळत असेल किंवा नवखिस्ती झालेल्यांना नवीन शब्दाचे आकलन कदाचीत होणार नाही म्हणून त्यांच्या सवकल्पीने असलेले शब्द काव्यात योजणे कवीला महत्वाचे वाटले असेल, त्याच्याप्रमाणे नवखिस्तीना उपलब्ध करून दिलेले प्रतिपुस्तक परकीय वाटू नये म्हणून फाटर स्टीफन्सने पूर्वसुरीन्या धार्मिक ग्रंथातील शब्द, वर्णन, प्रतिमा याची योजना आपल्या ग्रंथामध्ये केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

**संदर्भ ग्रंथ :**

१. भेंट्रे प्रभु, लक्ष्मीकांत व्यंकटेश, पुरुंगाळी

राजवटीपूर्वीचे गोव्यातील धार्मिक वाइमय,

गोमंतक मराठी अकादमी, गोवा, १८७९, पृ.७

२. तत्रैव, पृ.४                    ३. तत्रैव, पृ.४

४. तत्रैव, पृ.५                    ५. तत्रैव, पृ.१६

६. तत्रैव, पृ.१७

७. सरदेसाई, मनोहर हिरबा, गोमंतकाचे असे

ते टिवस, पुणेगामी प्रकाशन, गोवा, १९९४, पृ.२२१

८. किस्तपुराण, फाटर थॉमस स्टीफन्स, पोप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९६, संपा. द्वागो कारिदाद, पृ.२१

९. मालशे, स.ग., फाटर स्टीफन्स आणि त्यांने किस्तपुराण, मराठी संशोधनपंडळ, मुंबई, १९६५, पृ.२३

१०. तत्रैव पृ.२४

40

## केंद्रीय अर्थसंकल्प : समावेशक विकासाला पोषक

प्रा.डॉ. एम.बी. कदम

(वाणिज्य विभाग प्रमुख )

गो.पी. गांवडे महाविद्यालय उमरखेड जि. यवतमाळ

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 29 मार्च रोजी 2016-17 चा अर्थसंकल्प सादर केला. शेती, ग्रामीण विकास आणि रस्ते, लोहमार्ग इ. पायाभूत सोयी क्षेत्रांचा विकास करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरघोस तरतुद केलेली आहे. यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण विकास यांच्या बाजूचा आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर होत असलेली टीका विशेष टोकदार किंवा धारदार असल्याचे दिसत नाही. तसेच या अर्थसंकल्पामुळे शेती, ग्रामीण भाग आणि यायाभूत सोयी यांच्या विकासास मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल, अशी अशा करण्यास हरकत नाही.

शेती ग्रामीण विकास आणि रस्ते, लोहमार्ग इ. पायाभूत सोयी या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरघोस तरतुद केलेली आहे. यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण विकास यांच्या बाजूचा आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जात आहे. यदाच्या अर्थसंकल्पामुळे आपल्या देशाता एक अत्यंत महत्वाचे (परंतु सध्या विशेष चर्चेमध्ये नसलेले) उदिष्ट्ये साध्य करण्याता येईल, असे दिसत आहे. ते डॉड्यांचे म्हणजे समावेशक विकास (सर्वी) होय, प्रस्तुत लेखामध्ये आपण याचा सविस्तर विचार करणार आहोत. प्रथमत: आपल्या देशाच्या संदर्भामध्ये समावेशक विकासाची संकल्पना समजावून घेऊ आणि त्यासाठी काय होणे आवश्यक आहे, याचाही विचार करू.

**समावेशक विकास म्हणजे काय?**

आर्थिक विकास ही देशामध्ये संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियामध्ये अर्थकाढिक लोकांना सामावून घेणे याला समावेशक विकास म्हणता येईल. देशाच्या संपत्ती निर्मितीमध्ये शक्यतो देशातील प्रत्येक सक्षम व्यक्तीचे योगदान असावे. तसेच प्रत्येक समाविष्ट व्यक्तीस देशाच्या संपत्तीमधील न्याय (Just) वाटा